



Regd. Office: JSW Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 CIN.: L27102MH1994PLC152925

Phone : +91 22 4286 1000 Fax : +91 22 4286 3000 Website : www.jsw.in

JSWSL: MUM: SEC: SE: 2023-24

May 18, 2023

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza Plot No. C/1, G Block Bandra – Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 NSE Symbol: JSWSTEEL

Kind Attn.: Mr. Hari K, President (Listing)

2. BSE Limited

Corporate Relationship Dept. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400 001. **Scrip Code No.500228** 

Kind Attn: The General Manager

(CRD).

Sub: Submission of newspaper clipping under Regulation 30 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations 2015")

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the newspaper clippings published on May 18, 2023 in Financial Express (English) and Navshakti (regional newspaper), giving notice to Equity Shareholders regarding transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

This is for your information and records.

Yours faithfully, For **JSW STEEL LIMITED** 

Lancy Varghese Company Secretary



NOTICE is hereby given that (1) Mr. Avadhanarayan Sarjuprasad Mishra, (2) Mr. Ramnarayan Sariuprasad Mishra. (3) Ms. Kamladevi Sariuprasad Mishra nee Ms Kambadevi Sarjuprasad Mishra nee Mrs. Kamladevi Rajendraprasad Upadhayay all of them together have agreed to sell and/or transfer their undivided sharethe below mentioned properties to our client M/s. Nivara Realtors LLP having address at Ground floor, 02, Jalmeena CHS Ltd., Jn. of Bajiprabhu Deshpande Marg & Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai - 400057, free from all encumbrances, litigations and with marketable title, have agreed and consented for the said transaction.

Any person/s having any right, title, interest, claim or demand against or, in respect of the said Property, or any; part thereof by way of sale, exchange, lease sub-lease assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy sub tenancy, leave and license, care-taker basis occupation possession arrangement settlement, Decree or Order of any Court of Law contracts, agreements or otherwise howsoever, are hereby required to make the same known, in writing; along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below, within 14 days from the publication hereof, failing which such right title, benefit, interest, claim and/or/demand, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and no such claim will be deemed to exist and the sale and/or transfer shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any shall deemed to have been waived to all intents and purpose.

#### THE DESCRIPTION OF THE SAID PROPERTIES:

Undivided share of All that piece and parcel of the Land alongwith the structures standing thereon, upon the land bearing, CTS No. 340, 340 (1 to 6), admeasuring about to 177.10 sq. meters at Village: Vile Parle with occupant/Tenants, in the structures standing thereon known as "Sarju Prasad Chawl" situated, lying and being at Jeevan Vikas Kendra, Vile Parle (East), Mumbai 400 057 in the Registration District and sub-District o Mumbai City and Suburban Dated this 18th day of May, 2023

Sd/-Abhishek A. Walwaikar, Walwaikar Law Associates 004, Ganga CHS Ltd. Suchidham Complex, Near Dindhoshi Court. Malad (East), Mumbai - 400 097.

OICICI Bank

蛃.

ठाणे-४०१३०३

ठाणे-४०१३०३

जाहीर सूचना

ा**खा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि.,१ ला मजला, श्री एम बी ट्रेड सेंटर, भाईंदर फाटक जवळ, इंडसइंड बँक वर, भाईंदर पूर्व, शहर-ठाणे, राज्य

सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मृद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे

आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल

ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्यावर त्यांना जारी करण्यात

मंबई ४०००५१

आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणुन त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

कर्जहार/सह-कर्जहार/

हमीदाराचे नाव /

(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता

आनंदी भवन श्री सत्यनारायण मागे, मंदिर कोपरी गाव, चंदनसर विरार पर्व.

आनंदी भवन श्री सत्यनारायण मागे, मंदिर कोपरी गाव, चंदनसर विरार पूर्व

एलएपीयुएन०००४०४१०८७०/ संदीप रामचंद्र कोळी/ फ्लॅट क्र. ४०६

एसपीपीयुएन०००४२५८०३८३/ संदीप रामुचंद्र कोळी/ फ्लॅट क्र. ४०६

चौथा मजला. एल्ब्रस रियल्टी बिल्डींग सर्व्हे क्र. १०९५. प्लॉट क्र. ४७ ६२.

एलयुटीएनई०००४२०३००५३/ जगन्नाथ काशिनाथ पाटील/ घर क्र. १५६,

एलयुटीएनई०००४०७६५४०६/ जगन्नाथ काशिनाथ पाटील/ घर क्र. १५६,

१०३ श्री साई अपार्टमेंट, ऑक्सफर्ड स्कूलच्या मागील बाजूस विशाल नगर,

एलएएनएएन०००३८२४९६७६/ विजय गणपत पिरोलीकर/ फ्लॅट क्र. १०३

श्री साई अपार्टमेंट, ऑक्सफर्ड स्कूलच्या मागील बाजूस विशाल नगर, वाडी

एलव्हीएयुआर०००३८९६८५६८/ रमेश संपत भालेराव/ संपत संदरलाल

यन्हीएयआर०००४२७००६५४/ रमेश संपत भालेराव/मयूर पार्क मारुती

एलव्हीएयुआर०००४११६२८९४/ जयेश एंटरप्रायझेस/ किरण विजयराज

जगताप/ साउथ सिटी ग्रुप सेंटर प्लॉट क्र. १४७, वाळूज मिडसी औरंगाबाद,

युव्हीएयुआर०००४१९७३७८६/ जयेश एंटरप्रायझेस/ किरण विजयराज

जगताप/ साउथ सिटी ग्रुप सेंटर प्लॉट क्र. १४७, वाळूज मिडसी,

एलव्हीएनएमयु०००३५८१०४११/ विजयकुमार जवाहर सिंग/किरण

एलव्हीएनएमयु०००३५८१०५४५/ विजयकमार जवाहर सिंग/किरण

विजयकुमार सिंग/ फ्लॅट क्र. ए ३०४, कावेरी सीएचएस लि., प्लॉट ४१,

विजयकुमार सिंग/ फ्लॅट क्र. ए ३०४, कावेरी सीएचएस लि., प्लॉट ४१,

एसपीएचएनजी०००४५१४०२७५/ उमर सलीम देशमुख/ सलीम गुलाम

मोहम्मद देशमुख / मन्नस पिंपरी पोस्ट केंद्र, बीके ता. सेनगाव मन्नस, पिंपरी

एलएडब्ल्यएचएम०००४१९८८८१२/ उमर सलीम देशमख / सलीम गुलाम

मोहम्मद देशमुख/ मन्नस पिंपरी पोस्ट केंद्र, बीके ता. सेनगाव मन्नस, पिंपरी

एलव्हीपीयुएन०००३८२३६३५८/ रोहिदास गेनुडावणे/पायल रोहिदास

दवणे/एच नं ४३ २ साई रेसिडेन्सी मावळ पुणे, तळेगाव, पुणे-४१२३०५

रमेश महादेव पटेल/ घर क्र. ३३/१६३ गोविंदगड मसारा, कांप्टी नागपूर-

एलव्हीएनएजी०००३७७०३०००/ संतोष कुमार पटेल/ रमेश महादेव पटेल/ घर क्र. ३३/१६३ गोविंदगड मसारा, कांप्टी नागपूर-४४१४०१

पटेल / घर क्र. ३३/१६३ गोविंदगड मसारा, कांप्टी नागपूर-४४१४०१

शेख/प्लॉट क्र. १७ काम्पटी रोड यशोदीप, कॉलनी महेंद्र नगर, उप्पलवाडी,

एलव्हीएनएजी०००४४१८२७७८/ शेखीद्रीस शेख इनूस/फिरोजा इद्रिस शेख/प्लॉट क्र. १७ काम्पटी रोड यशोदीप, कॉलनी महेंद्र नगर, उप्पलवाडी,

एलव्हीएनएजी०००४४९८२७८३/ शेखीद्रीस शेख इन्स्/फिरोजा इद्रिस शेख/प्लॉट क्र. १७ काम्पटी रोड यशोदीप, कॉलनी महेंद्र नगर, उप्पलवाडी,

एलव्हीपीयुएन०००३८२२९८१२/ गणेश तुकाराम कामठे/ कविता गणेश

एलव्हीपीयुएन०००३८२२९८१४/ गणेश तुकाराम कामठे/ कविता गणेश

एलव्हीपीयुएन०००४२१७३१५०/ गणेश तुकाराम कामठे/ कविता गणेश कामठे/ एपी खुटाळे वस्ती, वाडे बोल्हाई जि, पुणे ता. हवेली, पुणे-

२९. युव्हीपीयुएन०००४१९५७३७८/ गणेश तुकाराम कामठे/ कविता गणेश

कामठे/ एपी खुटाळे वस्ती, वाडे बोल्हाई जि, पुणे ता. हवेली, पुणे-

एलव्हीपीयुएन०००४०८०७४१३/ गणेश बाळासाहेब भोर/ संगिता बाळू भोर/ ए/पी वाडे बोऱ्हाई, भोरवस्ती, ता. हलेली, पुणे-४१२२०७

एलएपीयुएन०००३८४०३४३६/ गणेश बाळासाहेब भोर/ संगिता बाळ

भोर/ भोर वस्ती भोर मलाई वाडेगाव, वाडे बोल्हाई ता. हवेली जि पुणे-

एलव्हीपीयएन०००४०८०७४१३/ गणेश बाळासाहेब भोर/ संगिता बाळू

युव्हीपीयुएन०००४२०५३८५८/ गणेश बाळासाहेब भोर/ संगिता बाळू

एलव्हीपीयुएन०००३८२४५६६३/ गणेश काशिनाथ गावडे/ काशिनाथ गेनूभाऊ

गावडे/ २१४ खुटाळ वस्ती वाडे, बोल्हाई ता. हवेली जि. पुणे-४१२२०७

एलव्हीपीयुएन०००३८२७७३०९/ गणेश काशिनाथ गावडे/ काशिनाथ

एलव्हीपीयुएन्०००४०६६६६४७/ गणेश काशिनाथ गावडे/ काशिनाथ

एलव्हीपीयुएन०००४०६६६६६५/ गणेश काशिनाथ गावडे/ काशिनाथ

३९. एलव्हीपीयुएन०००४२१६७८५४/ गणेश काशिनाथ गावडे/ काशिनाथ

गेनूभाऊ गावडे/ २१४ खुटाळ वस्ती वाडे, बोल्हाई ता. हवेली जि. पुणे-

गेनूभाऊ गावडे/ २१४ खुटाळ वस्ती वाडे, बोल्हाई ता. हवेली जि. पुणे-

गेनूभाऊ गावडे/ २१४ खुटाळ वस्ती वाडे, बोल्हाई ता. हवेली जि. पुणे-

गेनूभाऊ गावडे/ २१४ खुटाळ वस्ती वाडे, बोल्हाई ता. हवेली जि. पुणे-

भोर/ ए/पी वाडे बोऱ्हाई, भोरवस्ती, ता. हवेली, पुणे-४१२२०७

भोर/ ए/पी वाडे बोऱ्हाई, भोरवस्ती, ता. हवेली, पुणे-४१२२०७

३३. युव्हीपीयुएन०००४२०५३८५८/ गणेश बाळासाहेब भोर/ संगिता बाळू भोर/ ए/पी वाडे बोऱ्हाई, भोरवस्ती, ता. हवेली, पुणे-४१२२०७

कामठे/ एपी खुटाळे वस्ती, वाडे बोल्हाई जि, पुणे ता. हवेली, पुणे-

कामठे/ एपी खुटाळे वस्ती, वाडे बोल्हाई जि, पुणे ता. हवेली, पुणे-

२२. एलव्हीएनएजी०००३९४७९१२२/ संतोष कुमार पटेल/ रमेश महादेव

२३. एलव्हीएनएजी०००४४१८२७७३/ शेखीद्रीस शेख इनूस/फिरोजा इद्रिस

युव्हीपीयुएन०००४१२७८६०७/ रोहिदास गेनुडावणे/पायल रोहिदास

१९. युव्हीपीयुएन०००४१८०१८०९/ रोहिदास गेनुडावणे/पायल रोहिदास दवणे/एच नं ४३ २ साई रेसिडेन्सी मावळ पुणे, तळेगाव, पुणे-४१२३०५

एलव्हीएनएजी०००३७७०२९७१/ संतोष कुमार पटेल,

भालेराव / ७८ सर्व्हें क्र. १८८, मयूर पार्क मारुती नगर, औरंगाबाद

एसपीएनएएन०००४१२६९१६९/ विजय गणपत पिरोलीकर/ फ्लॅट क्र.

चौथा मजला, एल्ब्रस रियल्टी बिल्डींग सर्व्हे क्र. १०९५, प्लॉट क्र. ४७ ६२,

एलयुटीएनई०००३९९३६४७२/ जगन्नाथ मुकुंद पाटील/

एसपीटीएनई०००३९९३७९१०/ जगन्नाथ मुकुंद पाटील/

पोस्ट पिक येथे, तालुका वाडा, ठाणे-४२१३०१

पोस्ट पिक येथे, तालुका वाडा, ठाणे-४२१३०१

बीके, नांदेड - ४३१६०५

औरंगाबाद-४३१००१

औरंगाबाद-४३१००१

हिंगोली-४३१७०३

हिंगोली-४३१७०३

खणे /एच नं ×3 २ मार्द रेमिडेन

सेक्टर ४, नवी मुंबई - ४१०२०९

सेक्टर ४, नवी मुंबई - ४१०२०९

नगर जळगाव रोड, औरंगाबाद-४३१००१

४३१००१

१०.

११.

१२.

१४.

१६.

१७.

२१.

२४.

२५.

२६.

२८.

₹0.

३१.

३२.

₹४.

३५.

₹ξ.

३७.

३८.

४१२२०७

४१२२०७

नागपूर-४४००२६

४१२२०७

४१२२०७

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लॅण्डमार्क, रेस कोर्स सर्कल,

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू),

तारण मत्तेच्या मिळकतीचा

पत्ता / अंमलबजावणीयोग्य मना

फॉर्च्यनर/ ३.० एल

२डब्ल्युडीएमटी/

एमएच४८एएफ२१२२

फॉर्च्युनर/ ३.० एल

२डब्ल्युडीएमटी/

एमएच४८एएफ२१२२

स्विफ्ट/ स्विफ्ट/

एमएच१२आरवाय०१२४

स्विफ्ट/ स्विफ्ट

एमएच१२आरवाय०१२४

फॉर्च्युनर/ ३.० ४X४

फॉर्च्युनर / ३.० ४X४

स्विफ्ट/ स्विफ्ट/

एमएच२०ईवाय५३६१

स्विफ्ट / स्विफ्ट /

एमएच२०ईवाय५३६१

एलपीके२५१८/एलपीके२५१८/

एमएच२०ईएल४९०९

ईसीएलजीएस साठी डमी

ईसीएलजीएस साठी डमी*।* 

एमएच२०ईएल४९०९

अल्टा १५१८/ अल्टा

१५१८/एमएच२०ईएल४६१५

ईसीएलजीएस साठी डमी

अल्टा १५१८/

एमएच२०ईएल४६१५

एएल २५१८/एएल २५१८/

एमएच४६बीबी४३३९

एएल २५१८/एएल २५१८/

बॉडी

मारुती / इर्टिंगा

एमएच ३७व्ही ७६०२

इर्टिंगा / व्हीएक्सआय

एमएच३७व्ही७६०२

भारत बेंझ/ भारत बेंझ/

एमएच१४जीडी६८०५

ईसीएलजीएस साठी डमी.

२५२३सी/एमएच१४जीडी६८०५

एएल ३७१८/ एएल ३७१८

चेसिस/ एमएच४०बीजी९४४१

बॉडी/ बॉडी/ बॉडी

एएल ३७१८/एएल ३७१८ चेसिस

एमएच४०बीएल५८४१

एलपीटी ४९२५/ एलपीटी ४९२५/

एनएल०१एएफ२०८६

एलपीटी ४९२५/ एलपीटी ४९२५

एनएल०१एएफ२१२१

एलपीटी ४८२५/ एलपीटी ४८२५/ बॉडी

एलपीके २५१८ टीसी/एलपीके

२५१८ टीसी/

एमएच१ २क्युडब्ल्यू७४००

क्रॉकीट मिक्सर

क्रॉकीट मिक्सर/ बॉडी

सिग्ना २८२३/सिग्ना

२८२३/एमएच१२एसएफ७४००

एलपीके २५१८/ ईसीएलजीएस/

ईसीएलजीएस

एलपीके २५१८/ एलपीके

२५१८/ एमएच१२आरएन९८६१

स्विफ्ट/झेडडीआय/

एमएच१२आरएफ००४२

एलपीके २५१८/ एलपीके

१५१८/ एमएच१२आरएन९८६१

एलपीके २५१८ / टाटा एलपीके

२५१८ सीआरई बीएस-IV/

एमएच१२आरएन९८६१

ईसीएलजीएस साठी डमी/

एमएच१२आरएन९८६१

एमएच१ २क्युडब्ल्यू५४०२

एलपीके २५१८/

एलपीके २५१८/

एमएच१ २क्युडब्ल्यू४१५१

एलपीके २५१८/ एलपीके

२५१८/ एमएच१२आरएन७४४३

क्रॉकीट मिक्सर

क्रॉकीट मिक्सर/ बॉडी

सिग्ना २८२३/ सिग्ना २८२३/

एमएच१२एसएफ९४७८

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Late Smt Shantaben Shankar Narsing Vania (Dhondi) is in Adverse possession year 1962 of last 60 years on land bearing S. No. 15B with structure standing thereon adm. 14 guntas comes to 75 rooms CTS No. 351 (Part) situated at Hanuman Nagar, Kurar Village, Taluka Borivali. Mumbai Suburban Dist. and paid and revenew (N.A.TAX) till 2015 then Govt. of Maharashtra stop Assessed by vide No. P/N 6758 Mumbai Municipal Corporation and Collecting Rent from monthly Tenent vide Judgement Dt. 21.10.1980 of Maharashtra Slum Area Improvement, Clearance & Redevelopment Tribuna During life time of her mother, her own (Dhondi) was look after the above said

Any person having any right, title interest, claim of any, Claim or demand of any nature, whatsoever in respect of the above said land with structure is nereby required to make same know in writting along with documentary proof thereof to the undersign within 14 days from the date publication here of failing which such claim shall be treate

> M/S. NAGAMIA & BANDEKAR ASSOCIATES Consultants & Advocates Flat No. 301, Habib Park, Opp. Jogeshwari Rly. Stn. (W), Mumbai-400 0102

> > सुचना पाठविल्याची

तारीख/ सूचनेच्या

तारखेस थकबाकी

२८-फेब्रु-२३

२८-फेब्रु-२३

रु. १६**.**४४,१२५/

०२-फेब्र-२३

रु. ५.२९<u>.६</u>३२/-

०२-फेब्रु-२३

रु. १,८५,४१४/-

२८-फेब्र-२३

रु. २,५४,३८९/*-*

२८-फेब्र-२३

<sub>र</sub>. १३,२२,४४५/

०२-फेब्र-२३

**रु. ८९,७२६/-**

०२-फेब्र्-२३

रु. ३,८९,४१७/-

१०-मे-२२

रु. १५,३३,०७३/-

०३-जाने-२३

रु. ३,६६,८७७/-

०३–ऑक्टो–२२

**रु. २२,५०,१५६/**-

०२–जाने–२३

र. ४,३८,४०९/-

१६-मार्च-२३

रु. १४,१९,१९४/-

१६-मार्च-२३

**रु. २१,१६६.८/-**

२७-मार्च-२३

5. 2.87.3×3/-

२७-मार्च-२३

**रु. ५,०६,८८१/-**

०३-जाने-२३

०३-जाने-२३

रु. १८,९६,८२२/

०३-जाने-२३

रु. ५,३९,४२३/*-*

१९-जाने-२३

**रु. २३,५६,८४०/-**

१९-जाने-२३

**रु. ९६,३७१.३६/-**

१९–जाने–२३

ह. २६,१५,५०७/-

१६-मार्च-२३

**₹. ३७,७८,१४६/-**

१६-मार्च-२३

रु. ३७,६२,१६१/-

१६-मार्च-२३

रु. २,४२,२४५/-

१६-मार्च-२३

रु. १५,८१,८६८/-

१६-मार्च-२३

रु. ४,११,४०९/-

१६-मार्च-२३

₹. २४,७२,७४४/-

**रु. ४,७२,५७६/-**

०३-जाने-२३

**रु. १८,३९,४७६/-**

रु. ५,०२,४१८

०३–जाने–२३

इ. १८,३९,४७६/*-*

१६-मार्च-२३

**रु. ५,३७,६६२/-**

१६-मार्च-२३

रु. ५,९१,८०८/-

०३-जाने-२३

रु. १८,१०,०९३/-

०३–जाने–२३

रु. १८,७८,९९२

०३–जाने–२३

रु. २१,२२,४०**६/**-

०३-जाने-२३

**रु. ३,३२,६५३.३/-**

०३–जाने–२३

रु. २७,५४,९८१/-

**इ. २५,६८,७४४/-**

तारीख

१०-०६

२०२०

३०-०६-

2020

१६-०८-

२०२२

2022

१६-०१

२०२१

१६-०१-

38-88-

२०२०

38-88-

2020

१४-०६-

२०२१

१४-०६-

२०२१

38-08

२०२१

38-08-

२०२१

२०२०

30-06-

२०२२

२०२२

03-80.

२०२२

२०२१

२०२१

१६-०३-

2022

२०२२

०६-०६-

२०२२

08-08-

२०२२

२०२२

२०२१

२०२१

09-88-

२०२१

२०२१

२०२२

२०२२

2022

२०२२

तनिषा मल्टिट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील) सीआयएन: यु५११०१ एमएच२०१२पीटीसी२३०५६५ असे वाचावे. स्वाक्षरी /-कंपनी परिसमापक

इंद्रजित मूखेरजी

(समापनातील) नवशक्ती दिनांक १७ मे २०२३ जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. स्वाक्षरी मध्ये फ्लोरेन्स इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव चुकीचे छापले आहे, तर ते नोव्हा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील) सीआयएन

#### फॉर्म डब्लूआयएन ४३ इडन रोस प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील नवशक्ती दिनांक १७ मे २०२३ जाहिरात

शुद्धिपत्रक

प्रसिद्ध झाली आहे. वरील परिच्छेदमध्ये नोव्हा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव चुकीचे छापले आहे, तर ते **इडन रोस प्रायव्हेट लिमिटेड** (समापनातील) सीआयएन : यु५१९०९एमएच २००२ पीटीसी१३७९८६

असे वाचावे.

स्वाक्षरी कंपनी परिसमापक नेहा जैन नेमानी

## **©** Piramal Housing Finance

नोंदणीकत कार्यालयाचा पत्ता: यनिट क्र. ६०१. ६ वा मजला. पिरॉमल अमिती इमारत. पिरामल अगस्थ्य सीआयएन: एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३२६३९, वेबसाईट: www.piramalfinance.com शाखा कार्यालय : धीरज बाग, बिल्डिंग ''ए'', तळमजला आणि १ ला मजला, ॲक्सिस बँकेच्या बाजूला, मोनालिस बिल्डिंग समोर, आग्रा रोड, हरि निवास सर्कल, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये, निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) अन्वये <mark>पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पीसीएचएफएल) (पूर्वी दिवाण हाऊसिंग फायनान</mark> कॉर्पोरेशन लि. (डीएचएफएल) अश्री ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता. सिक्युरिटी इंटरोस्ट (एन्फोसॉमेंट) रूत्स, २०० च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी करून खालील कर्जदारांना ('सदर कर्जदार') त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनांमध्ये नमूद केलेल्या रकमांची परतफेड करण्यास सांगितले होते ते खालीसुध्दा दिलेले आहेत. वरील बाबतीत, याद्वारे पुन्ह एकदा सदर कर्जदारांना सूचना देऊन ह्या सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसांत खाली दर्शवलेली रक्कम, दिलेल्या तारखे(खां) पासून प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्य तारखेपर्यंत, सदर कर्जदारांनी केलेल्या कर्ज करार आणि अन्य कोणत्याही दस्तावेजांतर्गत देय असलेल्या सदर मागणी सूचनेत दिलेल्या तपशिलाप्रमाणे पुढील व्याजासह **पीसीएचएफएल**ला प्रदान करण्यास सांगण्यात येते. कर्जाच्या नियत परतफेडीसाठी तारण म्हणून सदर कर्जदारांनी अनुक्रमें खालील मालमत्ता **पीसीएचएफएल**कडे गहाण

ठेवल्या आहेत.							
कर्जदार/हमीदारांचे नावे	एनपीए तारखेसह मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	मिळकत पत्ता					
(एलसी क्र. ०५०००२०२४३ मुंबई मेट्रो शाखा)	२९-०४-२०२३ / रु. १८२०४७०/- (रुपये	पलॅट क्र. ४०९, ४ था मजला, सी विंग, इमारत क्र. ३, राहुल					
अविनाश आवेरे (कर्जदार)	अठरा लाख वीस हजार चारशे सत्तर मात्र) एनपीए	अपार्टमेंट, साई दत्त मंदिराजवळ, संयुक्त नगर, आचोळे क्रॉस					
जागृती अविनाश आवेरे (सह कर्जदार १)	(०९-०९-२०२२)	रोड, नालासोपारा पूर्व. ठाणे, महाराष्ट्र :- ४०१२०२					
(एलसी क्र. ०५००००३०७८३ मुंबई मेट्रो शाखा)	२९-०४-२०२३ / रु. ३६०६२२/- (रुपये तीन	पलॅट क्र. ४०१, ४ था मजला, सी विंग, इमारत क्र. ३, राहुल					
अविनाश आवेरे (कर्जदार)	लाख साठ हजार सहाशे बावीस मात्र)	अपार्टमेंट, साई दत्त मंदिराजवळ, संयुक्त नगर, आचोळे क्रॉस					
जागृती अविनाश आवेरे (सह कर्जदार १)	एनपीए(०९-०९-२०२२)	रोड, नालासोपारा पूर्व. ठाणे, महाराष्ट्र :- ४०१२०२					
(एलसी क्र. २३३००००१०२७ चाकण शाखा)	२९-०४-२०२३ / रु. १४२३८३९/- (रुपये	ब्लॉक क्र. ०१, शगुन अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९९, सर्व्हे क्र. २६,					
अमरदीप भालचंद्र भोसले (कर्जदार)	चौदा लाख तेवीस हजार आठशे एकोणचाळीस	सीटीएस क्र. १९०५, आनंदनगर, तळेगाव दाभाडे, पुणे, पुणे,					
चेतना अमरदीप भोसले (सह कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	महाराष्ट्र:- ४१०५०७					
(एलसी क्र. २३३००००१०२६ चाकण शाखा)	२९-०४-२०२३ / रु. ४०६९३८/- (रुपये चार	ब्लॉक क्र. ०१, शगुन अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९९, सर्व्हें क्र. २६,					
अमरदीप भालचंद्र भोसले (कर्जदार)	लाख सहा हजार नऊशे अडतीस मात्र)	सीटीएस क्र. १९०५, आनंदनगर, तळेगाव दाभाडे, पुणे, पुणे,					
चेतना अमरदीप भोसले (सह कर्जदार १)	एनपीए (०९-०२-२०२३)	महाराष्ट्र:- ४१०५०७					
(एलसी क्र. ०१७००००२१७२ अकोला शाखा) प्रकाश रत्नाकर वेले (कर्जदार) शोभा प्रकाश वेले (सह कर्जदार १)	२९-०४-२०२३ / रु. १३७३३३/- (रुपये एक लाख सदतीस हजार तीनशे तेहतीस मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	ब्लॉक क्र. बी-१५ विंग -बी, सूर्या गार्डन, खडकी, खडकी, अकोला अकोला महाराष्ट्र :- ४४४००१					
(एलसी क्र. ०१७००००३६९२ अकोला शाखा)	२९-०४-२०२३ / रु. १३३६६४/- (रुपये एक	प्लॉट क्र. ५, दाल मिल म्हाडा कॉलनी, शिशक कॉलनी,					
अरुण कालीचरण जासेकर (कर्जदार)	लाख तेहतीस हजार सहाशे चौसष्ट मात्र) एनपीए	हॉलीक्रॉस स्कुल जवळ, बडनेरा, अमरावती, महाराष्ट्र :-					
अनिता अरुण जासेकर (सह कर्जदार १)	(०९-०२-२०२३)	४४४६०१					
(एलसी क्र. ०६८००००१०४६ परभणी शाखा)	२९-०४-२०२३ / रु. १७३९७७/-	एच. क्र. ८-४-६६, प्लॉट क्र. ८-४-६७ सीटी सर्व्हे क्र.					
सय्यदा हुरुन्निसाबेगम सय्यद गुलाम जिलानी (कर्जदार)	(रुपये एक लाख त्र्याहत्तर हजार नऊशे सत्याहत्तर	१३९९७, १३९९८, १३९९९ सिद्धनाथपुरी मंधाई चौफाळा,					
सय्यद इक्बाल अली इफ्तेकर अली (सह कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	नांदेड, नांदेड, महाराष्ट्र :- ४३१६०४					
(एलसी क्र. १६४०००००९२५ यवतमाळ शाखा)	२९-०४-२०२३ / रु. १२६४९९०/- (रुपये	पलॅट क्र. एस-१, प्लॉट क्र. ७, सर्ल्डे क्र. ४१/३, २ रा मजला,					
सुनील भीमराव मेश्राम (कर्जदार)	बारा लाख चौसष्ट हजार नऊशे नव्वद मात्र)	वास्तु-लक्ष्मी अपार्टमेंट, विष्णू पुरम लेआऊट, जांब रोड,					
मंजुषा सुनील मेश्राम (सह कर्जदार १)	एनपीए (०९-०२-२०२३)	यवतमाळ - ४४५००१ यवतमाळ, महाराष्ट्र:- ४४५००१					
(एलसी क्र. १०४००००५०५६ औरंगाबाद शाखा) दीपक रामराव ढोले (कर्जदार) मीरा दीपक ढोले (सह कर्जदार १)	२९-०४-२०२३ / रु. १५१२२६६/- (रुपये पंधरा लाख बारा हजार दोनशे सहासष्ट मात्र) एनपीए (०९-१०-२०२२)	एच क्र. १-७-१८१६, सर्व्हें क्र. १६५, तर्फे बालगुजर, लक्ष्मण नगर चंपावती नगर, बार्शी रोड बीड बीड महाराष्ट्र :- ४३११२२					
(एलसी क्र. ०३८०००२०८७ कोल्हापूर शाखा)	२९-०४-२०२३ / रु. १५०३१३२/-	युनिट क्र. ०१, प्लॉट क्र. ११, संगम कॉलनी अमृत नगर					
अभिजीतकुमार बिहारीलाल शर्मा (कर्जदार)	(रुपये पंधरा लाख तीन हजार एकशे बत्तीस मात्र)	सोसायटी जवळ, भोसले कॉम्प्लेक्स रोड, ए/पी-सरनोबतवाडी					
रशिका अशोक कदम (सह कर्जदार १)	एनपीए (०९-०२-२०२३)	कोल्हापूर् कोल्हापूर् महाराष्ट्र :- ४१६१२२					
(एलसी क्र. २०८०००४२००५ पुणे – गेरा जंक्शन शाखा) रिचर्ड क्रिस्टराज पिल्ले (कर्जदार) क्रिस्टराज पिल्ले (सह कर्जदार १)	२९-०४-२०२३ / रु. १२४७७६५/- (रुपये बारा लाख सत्तेचाळीस हजार सातशे पासष्ट मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	फ्लॅट क्र. १०६, १ ला मजला, इमारत-सी, ओरियन नक्षत्र, गट क्र. ६९०, कोरेगाव, भीमा पुणे, पुणे, महाराष्ट्र :- ४१२२१६					
(एलसी क्र. ०४४००००४४९४ जळगाव शाखा)	२९-०४-२०२३ / रु. ८३४७९४/- (रुपये	डुप्लेक्स ब्लॉक क्र. बी, प्लॉट क्र. १४, जी.क्र. ६/१+२,					
मनोज शोभाराम भाटी (कर्जदार)	आठ लाख चौतीस हजार सातशे चौऱ्यान्नव मात्र)	तुळजाई नगर, पाण्याच्या टाकीजवळ, कुसुंबा ता. जि. जळगाव,					
मंजुळा शोभाराम भाटी (सह कर्जदार १)	एनपीए (०९-०२-२०२३)	जळगाव, जळगाव, महाराष्ट्र :- ४२५००१					
(एलसी क्र. २३०००००११७३ पिंपरी शाखा)	२९-०४-२०२३ / रु. २४९५५४१/- (रुपये	फ्लॅट क्र. बी-७, २ रा मजला, इमारत-बी, सहारा गोल्ड					
गोपाळ दीपक गायकवाड (कर्जदार)	चोवीस लाख पंच्यान्नव हजार पाचशे एकेचाळीस	सीएचएसएल, सर्व्हे क्र. ७/१ ते ८/१/६०, रिलायन्स					
मंजुषा गोपाळ गायकवाड (सह कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	पंपाजवळ, सासवड, पुणे, महाराष्ट्र :- ४१२३०१					
(एलसी क्र. ०१७००००८७२३ अकोला शाखा)	२९-०४-२०२३ / रु. २८९९१८७/- (रुपये	शिंगणे नगर, वॉर्ड क्र. १२ क्र. ५९, प्लॉट क्र. २६ देऊळगाव					
परमेश्वर दामोदर बुरकुल (कर्जदार)	अञ्जावीस लाख नव्यान्नव हजार एकशे सत्याऐंशी	राजा, सेंट स्टॅंडच्या मागे बुलढाणा बुलढाणा महाराष्ट्र :-					
लताबाई दामुदर बुरकुल (सह कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	४४३२०४					
(एलसी क्र. १२००००५०३३ वाराणसी शाखा) विजय शंकर सिंग (कर्जदार) सिंधुबाला सिंग (सह कर्जदार १)	२९-०४-२०२३ / रु. १२४४९८९/- (रुपये बारा लाख चव्वेचाळीस हजार नऊशे एकोणनव्वद मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	अराझी क्र. २७९ मौजा शुद्धीपूर परगणा, शिवपूर, वाराणसी, वाराणसी, उत्तर प्रदेश :- २२१००३					
(एलसी क्र. ०६८००००१५१० परभणी शाखेंचे) रत्नदीप रघुनाथ कांबळे (कर्जदार) नालंदा रत्नदीप कांबळे (सह कर्जदार १)	२९-०४-२०२३ / रु. १६७१०३/- (रुपये एक लाख सदुसष्ट हजार एकशे तीन मात्र) एनपीए (०९-१०-२०२२)	प्लॉट क्र. ५६, गट १०२, गंगानगर, पुष्पा कॉलनी खटकाळी बायपास रोड, हिंगोली हिंगोली हिंगोली महाराष्ट्र :- ४३१५१३					
(एलसी क्र. ०६३०००००६२९ सोलापूर शाखा) निसरहेमद गफ्फार शेख (कर्जदार) बहेदाबेगम निसार शेख (सह कर्जदार १)	२९-०४-२०२३ / रु. ३७३३३३/- (रुपये तीन लाख त्र्याहत्तर हजार तीनशे तेहत्तीस मात्र) एनपीए (०९-०२-२०२३)	प्लॉट क्र. १३४, नाथ नगर, सर्न्हें क्र. ४८/१, मालवती रोड, लातूर नांदेड रोड लातूर लातूर लातूर महाराष्ट्र :- ४१३५१२					
जर वरीलप्रमाणे पीसीएचएफएलला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, पीसीएचएफएल ॲक्टच्या कलम १३(४) व प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्ताविरुद्ध							

सर्वस्वी सदर कर्जदारांच्या खर्च आणि परिणामांच्या जोखीमीवर कारवाई करेल. ॲक्ट अन्वये सदर कर्जदारांना पीसीएचएफएलकडून लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवार विक्री. भाडेपड़ा किंवा अन्य प्रकारे उपरोक्त मत्तांचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्य तरतुर्दीचे उल्लंघन करतील किंवा तसा प्रयत्न करतील तर ते ॲक्ट अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कारावास आणि/किंवा दंड यास पात्र ठरतील.

दिनांक: १८-०५-२०२३ ठिकाण: महाराष्ट्र

(प्राधिकत अधिकारी) पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

ओ. ए. क्र. ४५४/२०१७

#### भारत सरकार, वित्त मंत्रालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥

३ रा मजला, भिखुभाई चेंबर्स, कोच्राब आश्रमजवळ, पालडी, अहमदाबाद, गुजरात

टीआरसी क्र. ४/२०२३ पूर्वीचा आरपी/आरसी क्र. ११४/२०१९

प्रपत्र क्र. २२ (पूर्वीचे ६२) [रेग्युलेशन ३६ व ३७ डीआरटी रेग्युलेशन्स, २०१५] आयकर अधिनियम १९६१ साठी दुसऱ्या परिशिष्टाचा नियम ५२ (१) (२) पहा) सहवाचता रिकव्हरी ऑफ डेब्ट्स् ड्यु टू बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्युशन ॲक्ट, १९९३.

ई-लिलाव/विक्री सूचना (रजि. एडी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवून/प्रकाशना मार्फत)

प्रमाणपत्र धारक बँक	स्टेट बँक ऑफ इंडिया					
विरुद्ध						
प्रमाणपत्र कर्जदार	मे. सिद्धी विनायक लॉजिस्टीक्स लि. आणि अन्य					
प्रति,						
प्र. क. क्र. १: मे. सिद्धी विनायक लॉजिस्टीक	स लि. द्वारा परिसमापक श्री. दुष्यंत दवे					
११०१, दलामल टॉवर, ''बी'' विंग, फ्री प्रेस जर्नत	ल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१.					
प्र. क. क्र. २: श्री. राजकुमार बैद, फ्लॅट क्र. १००१/१००२, सनाकृत अपार्टमेंट, राजहंस सिनेमाजवळ, सुरत -३९५००९.						
प्र. क. क्र. ३: श्रीम. लक्ष्मीदेवी बैद, फ्लॅट क्र. १००१/१००२, सनाकृत अपार्टमेंट, राजहंस सिनेमाजवळ, सुरत –३९५००१.						
प्र. क. क्र. ४: श्री. दीपक कुमार बैद , फ्लॅट क्र. एफ - ५०१, ५वा मजला, साई रेसिडेन्सी, सेक्टर-१५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई -४००६१४.						
प्र. <b>क. क्र. ५: श्री. रूपचंद बैद,</b> फ्लॅट क्र. १००२, सनाकृत अपार्टमेंट, राजहंस सिनेमाजवळ, सुरत -३९५००१.						
प्र.क. क्र. ६ : मयत रवी कुमार कोठारी  यांचे वारस व कायदेशीर प्रतिनिधी, श्रीम. गुलाबदेवी कोठारी (मयत व्यक्तीची आई)						
डुप्लेक्स रो हाऊस क्र. १६, सी/एस. पवना हॉस्पिटल समोर, सोमाटणे फाटा, तालुका मावळ, शहर पुणे.						
<b>प्र. क. क्र. ७: श्रीमती मंजुदेवी बैद,</b> फ्लॅट क्र.१००१/१००२, सनाकृत अपार्टमेंट, राजहंस सिनेमाजवळ, सुरत –३९५००१.						
प्र. क. क्र. ८: श्री. कमल बैद, फ्लॅट क्र. १११४, आशिर्वाद पार्क, एफ सिटी लाईट रोड, अलठाण, सुरत –३९५००७.						
प्र. क. क्र. ९: यशक्रिती टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रा. लि. एचई-१, आशिर्वाद कॉम्प्लेक्स, ट्रान्सपोर्ट नगर, जयपूर.						

प्र. क. क्र. १०: राज इंटरनॅशनल, प्लॉट क्र. १४-१५, भातपोर जीआयडीसी, ओएनजीसी गेट क्र. २ समोर, हझीरा, सुरत.

प्र. क. क्र. १२: प्रेक्षा लॉजिस्टीक्स प्रा. लि., ए -४०१, शिवस्मृती टॉवर, एल.बी. पार्क जवळ, घोड दोड रोड, सुरत.

प्र. क. क्र. १३: साई एंटरप्रायजेस, प्लॉट क्र. १४-१५, भातपोर जीआयडीसी, ओएनजीसी गेट क्र. २ समोर. हझीरा. सरत

प्र. क. क्र. १४: राज ऑटोमोबाईल्स, प्लॉट क्र. १४-१५, भातपोर जीआयडीसी, ओएनजीसी गेट क्र. २ समोर, हझीरा, सूरत

प्र. क. क्र. १६: स्टर्लिंग मर्चंट प्रा. लि. १०/३, काशिनाथ मुलीक लेन, कोलकाता, पश्चिम बंगाल. **ओ. ए. क्र. ४५४/२०१७** मध्ये पारित केलेल्या दिनांक २४.१०.२०१९ च्या न्यायानिर्णय आणि हुकुमाच्या बाबतीत व्याजासह ११.०६.२०१८ रोजीस रु. २६१,५९,६३,०६८.०९ (रुपये दोनशे एकसष्ट कोटी एकोणसाठ लाख त्रेसष्ट हजार अडुसष्ट आणि पैसे नऊ मात्र) ची थकबाकी प्रदान करण्यात उपरोक्त प्र.क.क्र. २–१६ यांनी कसूर केली. दिनांक २९.०४.२०२३ रोजीच्या माझ्या आदेशाप्रमाणे वरील प्रकरणात खालील मिळकती जाहीर

प्र. क. क. १५: ॲक्युमेन इन्फ्रास्ट्रकचर प्रा. लि., ३१, २रा मजला, फंक्शनल इंडस्ट्रीयल इस्टेट, पतपरगंज, न्यू दिल्ली ईस्ट, दिल्ली, ११००९२.

प्र. क. क. ११: राजकमल लॉजिस्टीक्स प्रा. लि., प्लॉट क्र. १४-१५, भातपोर जीआयडीसी, ओएनजीसी गेट क्र. २ समोर, हझीरा, स्रत

		ई-लिलावाने विकल्या जातील. लिलाव विक्री ''ऑन <b>लाईन ई-लिलावाने''</b> वेबसाईट : https://drt.auctiontiger.net वरून होईल.					
मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इअर १०% किंवा					
	(पूर्णांकात)	(पूर्णांकात)					
संच क्र. २: - महसूल सर्व्हें क्र. ७२, टी. पी. स्कीम नं. ६, अंतिम प्लॉट क्र. ०९ पैकी, आयबीपी पेट्रोल पंप	रु. ६६०.००	रु. ६६.००					
मागे, बिग बझार समोर, अनमोल रेसिडेन्सी जवळ, सुरत-डुमास रोड, पिपलोड, ता. सुरत शहर, जि. सुरत धारक	लाख	लाख					
पिपलोड येथे मोजमापित साधारण ४९८.६२ चौ.मी. प्लॉट क्र. ३० धारक जिमनीचे सर्व ते भाग आणि विभाग.							

<sup>#</sup>टीप: जर कोणतेही दावे प्राप्त व्हायचे असतील तर त्या संबंधातील प्राधान्यक्रम आरडीबी ॲक्ट, १९९३ (वर्ष २०१६ मध्ये सुधारित) च्या कलम ३१-बी, च्या बाबतीत ठरेल.

I	इ.अ.र. खालील तपशिलानुसार खात्यामध्य आस्टीजीएस/एनइएफटी माफत जमा केली पाहीज.							
I	लाभार्थी बँकेचे नाव आणि पत्ता	स्टेट बँक ऑफ इंडिया, कमर्शिअल ब्रांच, अहमदाबाद						
I	लाभार्थी खाते नाव	एसबीआय एसएएमबी अहमदाबाद रिकव्हरी अकाऊंट						
लाभार्थी खाते क्र.		३१६६६०१५३२९						
आयएफएससी कोड		SBIN00006926						
I	१. बोली वाढविण्याची रक्कम एका संचांसाठी रु. ५.०० लाख असेल.							
I	२. संभाव्य बोलीदार ऑनलाईन ट्रोनिंग सेवा पुरवठादार <b>मे. ई-प्रोक्योरमेंट टेक्नॉलॉजीज लि. (दू</b> . हे <b>ल्पलाईन क्र९२६५५६२८२१-०७९-</b>							
١	६१२००५९४/५९८/५६८/५८७/५३८, आणि श्री. राम शर्मा (मोबाईल क्र. ०९९७८५९१८८८), हेल्पलाईन ई-मेल आयडी :							

(असिस्टंट जनरल मॅनेजर) (मोबा. क्र. ७६०००४३७३६) व श्री. शंतनु (अस्टिस्टंट मॅनेजर) (मोबा. क्र. ७२०१९९९९२) यांना संपर्क संभाव्य बोलीदारांना त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती व प्रक्रियेसाठी वेबसाईट

support@auctiontiger.net कडुन घेऊ शकतात आणि कोणत्याही मिळकत संबंधित चौकशी साठी श्री. हर्षद सहोलिय

https://www.drt.auctiontiger.net ला भेट देण्याचा सल्ला देण्यांत येतो. संभाव्य बोलीदारांना हातोडी पडल्यानंतर/लिलाव समाप्ती नंतर ताबडतोब २५% (वजा इअर) आणि ७५% रकम लिलावाच्या तारखेपासून १५ दिवसांत आणि जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असल्यास तर पुढचा लगतचा बँकेचा कामाचा दिवशी प्रदान करावी लागेल. मुदतवाढीसाठी कोणतीही विनंती विचारांत घेतली जाणार नाही.

मिळकर्तीची विक्री ''जसे आहे जेथे आहे, आणि ''जसे आहे जे आहे'' आणि ''जसे आहे जे काही आहे'' तत्त्वाने होईल आणि संभाव्य

बोलीदारांना मिळकतीची काळजीपूर्वक पाहणी करण्याचा सल्ला देण्यांत येतो. लिलावाचे वेळापत्रक खालील प्रमाणे :-

१. मिळकतीचे निरीक्षण ३०.०५.२०२३, स. ११.०० ते दु. ३.०० दरम्यान इसारा रक्कमेसह बोली प्राप्त करणे आणि प्रदानाच्य २१.०६.२०२३ सायं. ०५.०० वा. पर्यंत पुराव्यासह दस्तावेज अपलोड करण्याची अंतिम तारीख ३. ई-लिलाव २२.०६.२०२३ रोजी द. १२.०० ते द. १.३० दरम्यान (ई-लिलाव संपेपर्यंत ३ मिनिटांच्या ऑटो एक्स्टेन्शन कलमा सह



वसुली अधिकारी-॥, कर्ज वसुली न्यायाधिकरण - ॥,अहमदाबाद आशापुरा माइनकेम लिमिटेड र्नोदणीकृत कार्यातयः जीवन उदयोग बिल्डिंग, ३रा मजला , २७८ डि. एन रोड, फोर्ट, मुंबई १ दरध्वनी क: +९१-२२ ६६२२१७०० फॅक्न्स: +९१-२२ २२०७४४५२ संकेतस्थळ: www.ashapura.com गंतवणकदारांसंबधी ई मेलपद्ता: cosec@ashapura.com कंपनीचा ओळख क ᠄ L14108MH1982PLC026396

सूचना सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवश्यक सूची) नियम, २०१५च्या नियम २९ आणि ४७ अन्वये सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासीक आणि वार्षिक लेखापरिक्षित निकाल निष्कर्ष पटलावर घेण्यासाठी आणि विद्तिय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीच्या समभागावर लाभांश जर असेल तर, शिफारस करणे. या आणि अन्य कार्यसची करिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा, **गुरुवार, २५ मे, २०२३** रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे .

सदर सवना कंपनीच्या www.ashapura.com या संकेत स्थळावर तसेच स्टॉक एक्सचें जच्या www.bseindia.com व www.nseindia.com या संकेत स्थळांवर सुद्धा उपलब्द आहे •

> आशापुरा माइनकेम लिमिटेड स्रचिन पोलके कंपनी सचीव व अध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स)

दिं १७.0५.२०२३

बिफोर द ऑनरेबल डेट रिकवरी **ट्रायबुनल—॥** एमटीएनएल भवन, थर्ड फ्लोअर, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मंबई - ४०० ००५ ट्रान्स्फर ओरिजनल ॲपलिकेशन न. १२०७ ऑफ २०१६

<u>नोटीस इन ट्रान्स्फर्ड केस</u> सटिझन क्रेडिट को—ऑपरेटिव्ह बॅंक लि. ॲप्लीकेन्त

वर्सेस मेसर्स साई प्रभा मरिन सर्व्हिसेस प्राइव्हेट लि. .....डिफेंडेन्टस ॲन्ड अदर्स मेसर्स साईसी लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रा. लि.

ही सूचना एमडीआरटी—III मध्ये प्रलंबित असलेल्या वरील पक्षांमधील २०१६ च्या ओ ए क्र १७४ मधील प्रकरण भारत सरकार/एफ. क्र १८/०२/२०१६ डीआरटी [एस. ओ. ३०६५(इ) २६.०९.२०१६ द्वारे अधिसचित अधिकारक्षेत्रातील बदलान सार न्यायाधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे आणि सदर प्रकरण न्यायाधिकरणाच्य फाइलवर २०१६ चा टी.ओ.ए. क्र. १२०७ म्हणून नोंदवले गेले आहे. म्हणन आपण ग्राटारे माननिय

न्यायाधिकरणासमोर वैयक्तिकरित्या विकलामार्फत ०२/०६/२३ रोजी सकाळी ११.०० वाजता रीतसर निर्देश देऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे न केल्यास योग्य आदेश पारित केले जातील .. माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्य शिक्कयाने सदर २० एप्रिल, २०२३ रोजी

दिले / जारी केले. प्रबंधक डीआरटी—II, मुंबई

पतिवादी क ६

मेसर्स साईसी लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रा. लि. ४१८, साई कमर्शियल बिल्डिंग, बीकेएस देवशी मार्ग, गोवंडी, मुंबई — ४०० ०८८.

#### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

### ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेटस ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 27.01.2022 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू.25,73,477.73 (रूपये पंचवीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे सत्त्याहत्तर आणि त्र्याहत्तर पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00335457 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 24.01.2022 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार जोहोरूल समद मल्लिक आणि **सकीना जोहोरूल मिल्लिक** यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (४) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 15.05.2023 रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू.25,73,477.73 (रूपये पंचवीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे सत्त्याहत्तर आणि त्र्याहत्तर पैसे फक्त) पढील व्याज 24.01.2022 पासन प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल.

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे आकर्षित केले जात आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन फ्लॅट क्र. 306, ज्याचा कार्पेट एरिया 33.30 स्क्वेअर मीटर्स, तिसरा मजला, मन्नत प्लॉट क्र. 44, सेक्टर

क्र. 20, तळोजा पंचनंद, पनवेल, रायगड-410208, महाराष्ट्र

तारीख: 15.05.2023 स्थळ : रायगड

अधिकत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

#### ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

## ज्या अर्थी.

निम्नस्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN:L65922DL2005PLC136029) सिक्योरिटाइजेशन ऑफ फायनांशियल असेट्स ऑण्ड रिकन्सटुक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ऑण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अन्वये प्राधिकृत अधिकारी आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 21.05.2021 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू 19 92 582 06 (रूपये एकोणीस लाख ब्याण्णव हजार पाचर्श ब्याऐंशी आणि सहा पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00294911 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 19.05.2021 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार **तांबे शोएब नूरमोहम्मद आणि तांबे** नुर मोहम्मद युनुस यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त द्यालेल्या अधिकारात जारी केली

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की. सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स. 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने <mark>प्रतिकात्मक ताबा 16.05.2023</mark> रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर **इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड** ची कर्ज आकारणी रू 19 92 582 06 (रूपये एकोणीस लाख ह्यापणत हजार पाचर्श ह्यापेशी आणि सहा पैसे फक्त) **19.05.2021** पासून प्रत

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध वेळेकडे

## स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र. 204, दुसरा मजला, अक्षरा बिल्डिंग, प्लॉट क्र. 20 आणि 29 कृष्णा व्हॅली सर्वे क्र. 36, 37, 39 विहारी गाव, खोपोली, रायगड - 410203, महाराष्ट्र.

फ्लॅट क्र. 204, दुसऱ्या मजल्यावर, मापित 28.145 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया, 'अक्षरा' म्हणून ओळखली जाणारी इमारत जी खोपोली शहर सर्वे 2719+2723+2749 जवळपासचा एकुण मापित एरिया 7345 स्ववेअर मीटर शी संबंधित विहारी गाव सर्व्हें क्र. 36+ 37+ 39 च्या प्लॉट क्र. 20 आणि 29 वर बांधकामाधीन/बांधली जाणारी/ निर्मित, ता. खालापूर, जि. रायगड (जिमनीचा उक्त प्लॉट) वैयक्तिक भाग आणि वरील उक्त मालमत्तेवर स्थित वरील प्रस्तावित 'कृष्णा व्हॅली' कॉम्प्लेक्सचा भाग.

तारीख: 16.05.2023

स्थळ : रायगड

अधिकत अधिकारी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स लिमिटेड

### Steel Limited कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन क्र. (सीआयएन): एल२७१०२एमएच१९९४र्प नोंदणी कार्यालय: जेएसडब्ल्यू सेंटर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.) मुंबई-४०००५१.

## फोन: ०२२-४२८६ १०००, फॅक्स: ०२२-४२८६ ३०००, ईमेल: jswsl.investor@jsw.in, वेबसाईट: www. समभाग धारकांना सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ॲथॉरिटीकडे कंपनीच्या समभागांचे हस्तांतर कंपनी अधिनियम, २०१३ सहवाचता वेळोवेळी सुधारणेनुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड

ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') ला अनुसरुन याद्वारे सचीत करण्यात येते की. आर्थिक वर्ष २०१५-१६ करिता घोषित लाभांश जो सात वर्षाकरिता दावारहित राहिलेला आहे तो २ सप्टेंबर, २०२३ रोजी इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) ॲथॉरिटीकडे कंपनीद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे, पुढे सलग्न शेअर्स ज्यावरील लाभांश सात क्रमवार वर्षाकरिता दावारहित राहिलेला आहे तो सुध्दा सदर रुल्समधील नमुद प्रक्रियेनुसार हस्तांतरित

कंपनीने आयईपीएफ ॲथॉरिटीकडे ज्यांचे समभाग आणि लाभांश हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर संबंधित भागधारकांना पत्रव्यवहार पाठविला आहे. तसेच कंपनीने इन्व्हेस्टर सेक्शनमध्ये तिची वेबसाईट www.jsw.in वर आयईपीएफ ॲथॉरिटीकडे नियत संलग्न समभाग आणि अशा भागधारकांना देय रोख न केलेला/दावारहित लाभांशाचा संबंधित तपशिल अपलोड केला आहे. भागधारकांनी नोंद घ्यावी की, काही असल्यास अशा शेअर्सवरील उपार्जित सर्व लाभांसह आयईपीएप ॲथॉरिटीकडे हस्तांतरित दावारहित लाभांश आणि समभाग दोन्हींचा या संदर्भात दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडे दावा करता येईल.

रोख न केलेल्या लाभांशाच्या बाबतीत २ सप्टेंबर, २०२३ पर्यंत संबंधित भागधारकांद्वारे दावा न केला गेल्यास पुढील कोणत्याही सूचनेशिवाय रुल्समध्ये दिलेल्या विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ कडे संबंधित भागधारकांद्वारे धारण केलेला लाभांश हस्तांतर करण्यासाठी कंपनीद्वारे आवश्यक पावले उचलण्यात येतील. कृपया नोंद घ्यावी की, सदर रुल्सला अनुसरुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित दावारहित लाभांश रक्कम आणि समभागांच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही.

प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण केलेले आणि ज्यांचे समभाग आयईपीएफ ॲथॉरिटीकडे हस्तांतरित होण्याचा संभव आहे त्या संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, डिमॅट स्वरुपात भाग प्रमाणपत्र रुपांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट ॲक्शनच्या मार्गाने डिपॉझिटरीजना कळवेल आणि आयर्डपीएफ कडे ते हस्तांतर करेल. हस्तांतरणाला परिणाम देण्यासाठी जेथे समभागांचा डिपॉझिटरीकडे व्यवहार केलेला आहे. कंपनी आयईपीएफ ॲथॉरिटीच्या नावे हस्तांतरणाकरिता जेथे भागधारकांनचे खाते आहे तेथे कॉपीरेट ॲक्शनच्या मार्गाने डिपॉझिटरीजना कळवेल.

पुढील कोणताही पत्रव्यवहार/चौकशीकरिता कृपया कंपनीचे रजिस्ट्रार आनि शेअर ट्रान्सफर एजंटस्, मे केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, युनिट: जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र ३१-३२, गचिबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद, टोल फ्री क्र. १८००-३०९-४००१, ईमेल : einward.ris@kfintech.com यांना संपर्क करावा

वरील सदर माहिती कंपनीची वेबसाईट www.jsw.in वर आणि तसेच नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट अनुक्रमे www.nseindia.com आणि ww.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड करिता सही/-

लॅन्सी वर्गीस सिनियर व्हाईस प्रेसिडंट आणि कंपनी सेक्रेटरी

ठिकाण: मुंबई

फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीं अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील. दिनांक : १८ मे, २०२३ ठिकाण : मुंबई

**PUBLIC NOTICE** 

सही / - प्राधिकृत अधिकारी

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/किंवा त्यांचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी

तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे कसूर केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ

शुद्धिपत्रक फॉर्म डब्ल्आयएन ४३ तनिषा मल्टिट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील) नवशक्ती दिनांक १७ मे २०२३ जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तनिषा मल्टि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव चुकीचे छापले आहे, तर ते

शुद्धिपत्रक फॉर्म डब्लूआयएन ४३ नोव्हा टेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी

यु५१९००एमएच१९९८पीटीसी११५७०५ असे वाचावे.

स्वाक्षरी /-कंपनी परिसमापव मयांक रमेशचंद्र जैन

मागणी सूचना

**FINANCIAL EXPRESS** 

# Classification of frauds may get delayed: Banks

**PIYUSH SHUKLA** Mumbai, May 17

**AFTER THE SUPREME** Court rejected the State Bank of India (SBI)'s plea seeking clarity on fraud classification norms, bankers say bad actors may misuse the clause of being heard by lenders before their account is marked as a fraud and delay the entire fraud classification process.

"If the Supreme Court says borrowers should be given a full hearing before classifying fraud accounts, then unless things change, it will not be easy. Because the hearings can go on forever... the corporate system has taken advantage of gaps in the legal system. In some cases, companies go to court and pray for their account not to be marked as fraud," a senior banker at a private bank said, seeking anonymity.

The Supreme Court clarified on Friday that it had not directed banks to accord a "personal hearing" before classifying a borrower's account as fraud, as reported by *PTI*. "We never stated that the personal hearing should be granted to borrowers. Rather, we had said they should be given adequate



notice and an opportunity to make a representation," a Bench comprising chief justice DY Chandrachud and Justices PS Narasimha and JB Pardiwala

The private banker quoted

earlier said before declaring an account as a wilful defaulter, lenders give reasonable time to hear the borrower. All bankers follow the processes, record the minutes of the meetings, and conduct four-five additional tests that the RBI has asked lenders to perform before declaring accounts as frauds. These tests include checking whether the borrower has diverted money, taken any form of new security, opened an account with another bank without notifying the primary bank, and if there are any issues with the borrower company's stocks or financial parameters.

## RBI to the rescue?

The official said the RBI will have to come out with detailed guidelines on the matter; otherwise, borrowers could delay the entire classification. "If it becomes a problem, and we have to give the person a hearing, and it can be challenged in court, then it will just put the system at significant risk. So, somewhere the RBI has to find a middle ground," the banker said.

Speaking to FE, Bank of Baroda managing director and chief executive officer Sanjiv Chadha said in the long run, there should be no issue in declaring frauds. However, banks currently provide ample opportunity to wilful defaulters to present their cases.

"The Supreme Court verdict

was more about when you can pronounce an account as fraud, New Delhi, May 17 should the borrower so desire, you need to give them an opportunity to listen to their viewpoint, which, to my mind, is really what natural justice is all about...," the MD said. "I think SBI had brought a notice, and the Supreme Court has LIC had listed at over 8% given some clarifications, so it

Chadha said. Suresh Khatanhar, deputy MDat IDBI Bank, said the latest judgment by the SC clarifies that there is no need to give a personal hearing to the borrower before declaring frauds, but banks can give borrowers the opportunity to be heard, as it follows the rules of natural

iustice.

is something that, to my mind,

should not be too much of a

problem going forward. Even

otherwise, we provide ample

opportunity to wilful default-

ers to present their cases,"

The RBI may come out with detailed guidelines based on the above judgment. Many banks have put (declaring accounts as fraud) on hold in the interim. But recovery measures, including complaints to investigating authorities, are continuing, Khatanhar said.

Place: Bengaluru

Dated: 17th May 2023

## LIC shares fall nearly 40% in first year of listing

PRESS TRUST OF INDIA

**SHARES OF THE** country's largest insurer, LIC, have tumbled nearly 40% from its issue price in the first year of trade, with investors' wealth eroding by ₹1.93 trillion.

discount on May 17 last year after a successful IPO which fetched ₹20,557 crore to the exchequer. Shares of LIC had listed at ₹872 on the BSE and at ₹867.20 on the NSE. The stock of LIC is down

39.92% against the issue price

of ₹949 on the BSE. On the NSE, it has tumbled 39.93% from the issue price. On Wednesday, LIC shares ended with a gain of 0.48% at ₹570.10 on the BSE. On the

NSE, shares of the firm ended at ₹570, an increase of 0.44%. In the first year of trading, shares have hit a 52-week high of ₹920 and a 52-week low of ₹530.20. It has failed to sur-

pass the issue price of ₹949

during the past one year. In comparison, the Sensex has jumped 7,242.17 points or 13.33% during the period, while the Nifty has rallied 1,922.45 points or 11.82%.

# Goldman Sachs cuts Adani exposure in ESG funds

**NATASHA WHITE** & FRANCES **SCHWARTZKOPFF May 17** 

THE INVESTMENT ARM of Goldman Sachs Group dramatically reduced its exposure to the Adani Group in its ESG portfolios in the weeks following allegations of fraud against the conglomerate by shortseller Hindenburg Research.

Goldman funds, registered

as promoting environmental, social and governance goals under European Union rules, sold about 11.7 million shares in Adani companies in February, according to data compiled by Bloomberg. Following the retreat, Goldman Sachs Asset Management's actively managed ESG fund exposure to Adani was limited to a stake of roughly 400,000 shares in Ambuja Cements, the

data show. Other asset managers cutting Adani from ESG funds include Northern Trust Corp and Storebrand ASA, according to Bloomberg data, which don't include exchange-traded funds and are based on an analysis of the latest available filings. In all, 13 actively managed ESG funds scaled back their holdings in the conglom-



erate, selling a total of 12 million Adani Group shares, with Goldman accounting for the largest sales.

A spokesperson for Goldman Sachs declined to comment. Spokespeople for Northern Trust and Storebrand didn't immediately respond to requests for comment.

Meanwhile, Adani companies are trying to tap markets in what would mark an important milestone for the group after Hindenburg Research published its January 24 report alleging the conglomerate was guilty of market manipulation and fraud. Adani, which saw the market value of its empire shrink by more than \$100 billion after the Hindenburg report was published, has repeatedly refuted the claims made by the short seller and is now trying to rebuild relations with financial markets.

Adani Enterprises and Adani Transmission will seek to raise up to \$2.6 billion in total, according to separate filings on May 13. The companies need shareholder approval for the transaction.

"Goldman Sachs cutting Adani group stakes from ESG funds and Adani Group companies now seeking to raise capital are two entirely separate events," a spokesperson for Adani said by email. "The former is related to the market sale of equity shares in the secondary market, where the group or group companies have no role to play. On the other hand, the latter is related to enabling provisions for the primary issue for capital raising by the two group entities. Adani Enterprises and Adani Transmission. We do not fore see any change or impact of the former on our fund-raising plans, as the two events are completely unrelated."

The number of ESG funds, including ETFs, with direct holdings in Adani companies dropped to 59 from 90 at the beginning of February. Including indirect holdings, the number of ESG funds exposed to Adani is broadly unchanged over 500. just -BLOOMBERG

## Vedant Fashions promoter plans to sell 7% stake

Kolkata, May 17

MITHUN DASGUPTA

MANYAVAR-OWNER **VEDANT FASHIONS** on

Wednesday said Ravi Modi Family Trust, one of its promoters, is proposing to sell up to 7% stake in the company through an offer for sale (OFS), which opens on Thursday.

The seller (Ravi Modi Family Trust) proposes to sell up to 16.9 million equity shares of the company (representing 7% of the total issued and paid-up equity share capital) on May 18 for non-retail investors only. There is also an option to additionally sell around 6.99 million equity shares (representing 2.88% of the total issued and paid-up equity share capital of the company) on May 19 for retail investors and for nonretail investors who choose to carry forward their unallotted bids, according to a stock exchange filing.

In the event that the oversubscription option is exercised, equity shares forming part of the base offer size and the oversubscription option will represent 9.88% of the total issued and paid-up equity share capital of



the company.

The floor price for the offer will be ₹1,161 per equity share, the company said, adding that the OFS is being undertaken by Ravi Modi Family

Trust for achieving the minimum public shareholding norm of the company.

As on March 31, 2023, promoter shareholding in Vedant Fashions, which offers Indian wedding and celebrations wear, stood at 84.88%, while public shareholding was at 15.12%.

On Wednesday, the com-

As on March 31, 2023, promoter shareholding stood at 84.88%,

while public shareholding was at 15.12%

is the parent enterprise to Manyavar, Mohey and Mebaz. The Manyavar brand is the cate-

pany's scrip on

the BSE closed

0.67% lower at

**Vedant Fashions** 

Kolkata-based

₹1,246.85.

gory leader in branded Indian wedding and celebration wear market.The company had IPO launched its last year.

In the previous financial year, the company's revenue from operations rose 30.2% year-on-year to ₹1,354.90 crore.

YOUR PERFECT BANKING PARTNER

THE FEDERAL BANK LTD.REG.OFFICE: PB. No: 103, FEDERAL TOWERS, ALUVA, KERALA, INDIA - 683 101 Phone: 0484-2622263, E-MAIL: secretarial@federalbank.co.in, Website: www.federalbank.co.in, CIN: L65191KL1931PLC000368

FEDERAL BANK

**JCK Infrastructure Development Limited** 

CIN: L70102KA1979PLC003590 Regd Office: No.309, 1st Floor, Westminster Building, 13,

Cunningham Road, Bengaluru 560 052, Ph: 080-22203423

Email: investors@ickgroup.in | Website: www.jckgroup.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI

(LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that a

meeting of the Board of Directors of the Company is scheduled

to be held on Tuesday, May 23rd, 2023 at the registered office

of the Company to consider and approve inter alia, the Audited

The above said information is also available on the Company's

website www.jckgroup.in and also on the website of

For JCK Infrastructure Development Limited

Krishan Kapur

Managing Director

Financial Results for the year ended March 31, 2023.

Metropolitan Stock Exchange of India Ltd. www.msei.in

## NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES (FOR CLAIM FROM IEPF AUTHORITY)

Pursuant to Rule 8 of the Investor Education and Protection Fund (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, NOTICE is hereby given that the following share certificates issued by The Federal Bank Limited, registered in the name of person specified herein are reported to have been lost:

Name of	Folio	CERT.	Distinct	NO. OF	
Shareholder(s)	No.	NO.	From	То	SHARES
PAUL M C	7452	501411 601272	3395236 1698584368	3398235 1698587367	6000
Any person who has a claim in respect of the said securitie					

lodge such claim with evidence to the Bank, at its Registered Office, The Federal Bank Ltd, Reg.Office:PB No.103 Federal Towers, Aluva, Kerala –683 101 or to its Share Transfer Agents, Integrated Registry Management Services Private Limited, "Kences Towers", 2nd Floor, No.1 Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai -600 017, within 15 days publication of this notice, else the Bank will proceed to settle the claim in favour of the registered holder(s). The Bank shall not entertain any claim thereafter. Any person dealing with the above said shares will be doing so at their own risk.

Place: Aluva Samir P Rajdev Date: 18.05.2023 Company Secretary

## NOTICE

Distribution of Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') under Kotak Equity Arbitrage Fund

Notice is hereby given that in accordance with Dividend ('IDCW') Policy approved by Kotak Mahindra Trustee Company Limited (the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund), the distribution under Monthly IDCW Option of Kotak Equity Arbitrage Fund, is as under:

Name of the Scheme Quantum of **Record Date Face Value** NAVs as on (Rs. per unit) May 16, 2023 (Rs. per unit)\* Kotak Equity Arbitrage Fund - Regular 10.7671 0.0673 Plan-Monthly IDCW Option May 22. 10 Kotak Equity Arbitrage Fund - Direct 0.0754 11.2546 Plan - Monthly IDCW Option

\*Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.

Note: The Payment of IDCW will be subject to deduction of applicable statutory Levy.

Pursuant to payment of IDCW, the NAVs of the IDCW Options of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned IDCW Options of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Ltd. / Depositories as on May 22, 2023 will be eligible to receive the IDCW.

For Kotak Mahindra Asset Management Company Limited

Investment Manager - Kotak Mahindra Mutual Fund

Mumbai May 17, 2023

Nilesh Shah **Managing Director** 

Any queries / clarifications in this regard may be addressed to: Kotak Mahindra Asset Management Company Limited CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund) 6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East), Mumbai 400097.

Phone Number: 18003091490 / 044-40229101 • Email: mutual@kotak.com • Website: www.kotakmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

GILTS **GILTS** LIMITED

PNB GILTS LIMITED CIN: L74899DL1996PLC077120

Regd. Office: 5, Sansad Marg, New Delhi – 110001 Tel. 011-23325759, 23325779; Fax: 011-23325751, 23325763 Website: www.pnbgilts.com; Email: pnbgilts@pnbgilts.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively "Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, PNB Gilts Limited ("the Company") is seeking approval from its Members via passing of special Resolution as set out in the Postal Ballot Notice dated May 15, 2023 ("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("e-voting/remote e-voting") only.

In terms of relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs, inter-alia, for conducting Postal Ballot through e-voting vide General Circulars Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020, 10/2021, 20/2021, 3/2022 and 11/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021, December 8, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 respectively ("MCA Circulars"), the process of sending Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting through email to all those Members, whose email address is registered with the Company or with the Depositories/Depository Participants or Share Transfer Agent of the Company ("STA") and whose names appear in the Register of Members/list of Beneficial Owners as on Friday, May 12, 2023 ("Cut-off Date"), has completed on May 17, 2023. A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice as for information purposes only.

In compliance with the requirements of the MCA Circulars, physical copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the members for this Postal Ballot and members are required to communicate their assent or dissent through the remote e-voting system only. The Company has engaged National Securities Depository Limited ('NSDL') as e-voting agency for the purpose of providing remote e-voting services.

All the Members are hereby informed that:

(a) The e-voting period commences on Thursday, May 18, 2023 (9:00 AM IST) and will end on Friday, June 16, 2023 (5:00 PM IST) for all the members, whether holding shares in physical form or in demat form. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date. Vote once cased can not be changed subsequently.

(b)A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off i.e. Friday, May 12, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting.

(c)The Board of the Directors of the Company has appointed Mr. Ankit Singhi (C.P 16274) failing him Mr. Nitesh Latwal (CP No. 16276), Practicing Company Secretaries and Partners of M/s PI & Associates, New Delhi as the Scrutinizer for conducting the voting process through Postal Ballot E-Voting in accordance with the law and in a fair and transparent manner.

(d)The results of the Postal Ballot/e-voting will be declared with in a period of two (2) working days from the conclusion of remote e-voting by the Chairman or any other person authorized by him in that behalf and displayed at the registered office of the Company. The results along with scrutinizer's report shall be placed on the website of the Company and on the website of the NSDL and communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz., Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the notice of postal ballot by email to helpdeskreply@mcsregistrars.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants.

For further details, kindly refer to the notice of Postal Ballot. The notice is also available on Company's website (www.pnbgilts.com), Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com) and NSDL's website (www.evoting.nsdl.com).

In case of any queries related to this Postal Ballot including remote e-voting facility, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Ltd., Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013, at the designated email address: pallavid@nsdl.co.in/evoting@nsdl.co.in or at telephone no. +91 22 2499 4545

> By Order of the Board of Directors For PNB Gilts Limited

(Monika Kochar)

NATIONAL COMMODITY CLEARING LIMITED

CIN: U74992MH2006PLC163550

Reg. office: Ackruti Corporate Park, 1st Floor, L.B.S. Road, Kanjurmarg (West), Mumbai - 400 078 Ph: 91 22 6280 4900 | Fax: 91 22 6280 4901 | Email: contactus@nccl.co.in | Website: http://www.nccl.co.in

Statement of Audited Financial Results for the Quarter & Year ended March 31, 2023

2 10	(Rs. in lakhs						
SI. No.	Particulars	Quarte	Quarter ended (Unaudited)			Year ended (Audited)	
NO.		Mar 31, 2023	Dec 31, 2022	Mar 31, 2022	Mar 31, 2023	Mar 31, 2022	
1.	Total Income from Operations	481.25	572.95	555.39	2071.72	3067.98	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(120.43)	(69.22)	(57.40)	(467.12)	637.95	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(120.43)	(69.22)	(57.40)	(467.12)	637.95	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(103.60)	(49.03)	(41.86)	(352.64)	460.45	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(92.39)	(62.30)	(29.36)	(381.24)	444.31	
6.	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	12,275	12,275	12,125	12,275	12,125	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year #	-	-	-	4765.28	4374.06	
8.	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) 1. Basic: 2. Diluted:	(0.08)* (0.08)*	(0.04)* (0.04)*	(0.03)* (0.03)*	(0.29) (0.29)	0.38 0.38	

\*Not Annualised

(a) The above is an extract of the detailed format of quarter/year ended Financial Results. The full format of the quarter/year ended Financial Results are available on Company's website www.nccl.co.in.

(b) # Includes Company's own contribution towards Core SGF and income earned thereon.

For National Commodity Clearing Limited Rajiv Relhan Managing Director & CEO (DIN: 07214524)

CORPORATE IDENTIFICATION NO. (CIN): L27102MH1994PLC152925 Tel.: 022-4286 1000 Fax: 022-4286 3000 Email: jswsl.investor@jsw.in Website: www.jsw.in

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, transfer and refund) Rules, 2016 as amended from time to time ("the rules"), it is hereby notified that the Final dividend declared for the Financial Year 2015-16 which remain unclaimed for seven years will be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority by Sept. 2, 2023. Further, the corresponding shares on which dividend remain unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedures set out in the rules.

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares and dividend are liable to be transferred to IEPF Authority. Also, the Company has uploaded the relevant details of unpaid/unclaimed dividend payable to such shareholders and corresponding shares due for transfer to the IEPF Authority on its website www.jsw.in in the Investors section. Shareholders may further note that both the unclaimed dividend and shares transferred to the IEPF Authority including all benefits accruing on those shares, if any, can be claimed from the IEPF Authority after following the due procedure as laid down in this regards.

In case the unpaid dividends are not claimed by the concerned shareholders by Sept. 2, 2023, necessary steps will be initiated by the Company to transfer the dividend held by the concerned shareholders to IEPF as per the procedure stipulated in the Rules, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the said. The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to

a depository, the Company shall inform the depository by way of a Corporate Action, where the shareholders have their account for transfer in favor of IEPF Authority. For any further communication/query, please contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s. KFin Technologies Limited, Unit : JSW Steel Limited, Selenium Tower

Free No.: 1800-309-4001, Email einward.ris@kfintech.com.

Place: Mumbai

Date : May 17, 2023

The aforesaid information is also available on the Company's website www.jsw.in and also on the websites of the National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www. nseindia.com and www.bseindia.com respectively.

B. Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500 032, Toll

Lancy Varghese Senior Vice President & Company Secretary

be transferred to IEPF Authority, may note that the Company shall inform the depository by way of a corporate action to convert the share certificates into demat form and transfer the same to the IEPF. For the purpose of effecting the transfer where the shares are dealt with in

For JSW Steel Limited

Place: New Delhi Date: May 17, 2023 Company Secretary

financialexp

Place: Mumbai Date: May 17, 2023